

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम  
१९६१प्रसुतीशास्त्र व स्त्रीरोग संबंधातील आकस्मिक ...  
आजाराच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती  
..करण्याबाबत

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक आरोग्य विभाग  
शासन निर्णय क्रमांक: वैखप्र-२०१४/ प्र.क्र.२७६/१४/राकावि-२

जी.टी.रुग्णालय आवार, संकूल इमारत, १० वा मजला,  
बी-विंग, मंत्रालय, मुंबई- ४०० ००१.  
तारीख : २५ सप्टेंबर, २०१४

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. एमएजी १०९९/ प्र.क्र.२३७/आरोग्य-३, दिनांक २१ ऑगस्ट, १९९९.
- २) शासन निर्णय क्रमांक: सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. एमएजी २००५/ ९/प्र.क्र.१/आरोग्य-३, दिनांक १९ मार्च, २००५.
- ३) शासन निर्णय क्रमांक: सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. वैखप्र-२०११/ प्र .क्र .३३३ /११ / राकावि-२, दिनांक १६ नोव्हेंबर, २०११.

प्रस्तावना :-

संदर्भाधीन क्रमांक १ येथील दि. २१ ऑगस्ट, १९९९ च्या शासन निर्णयान्वये वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत एकंदर २३ आकस्मिक आजारांमध्ये स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र संबंधातील आजारांचा समावेश करून त्यासाठी स्त्री कर्मचा-यांना २० हजारपर्यंत औषधोपचारासाठी आलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळू शकेल अशी तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर संदर्भाधीन क्रमांक २ येथील दिनांक १९ मार्च, २००५ च्या शासन निर्णयान्वये उक्त २३ आकस्मिक आजारांमध्ये आणखी ४ आकस्मिक आजारांचा समावेश करण्यात येवून खर्चाची रु. २०,०००/- ही कमाल मर्यादा काढून टाकण्यात आली. विभाग प्रमुखांना रु.४०,०००/- पर्यंतच्या( सदर मर्यादा संदर्भ क्र.३ येथील दि. १६ नोव्हेंबर, २०११ च्या शासन निर्णयान्वये नंतर रु.१लक्ष करण्यात आली आहे) खर्चाचे अधिकार देण्यात आले व त्यावरील रक्कमेचे पूर्ण अधिकार प्रशासकीय विभागप्रमुखांना देण्यात आले. विहित तरतूदीमध्ये न बसणा-या अपवादात्मक प्रकरणी निर्णय घेण्याचे अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव समितीस देण्यात आले. दिनांक १९ मार्च, २००५ चा सदर शासन निर्णय निर्गमित करतांना स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसुतीशास्त्र संबंधीत आजारांचा आकस्मिक आजारांच्या

यादीमध्ये अ.क्र.१४ येथे समावेश करण्यात आलेला आहे. परंतु सदर शासन निर्णयामध्ये वरील संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णय दिनांक २१ ऑगस्ट, १९९९ हा अधिक्रमीत करण्याचा उल्लेख अनवधानाने राहून गेल्याचे दिसून येत असल्यामुळे व आता कोणत्याही आजाराच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची कमाल मर्यादा राहीलेली नसल्यामुळे सदर शासन निर्णय दि. २१ ऑगस्ट, १९९९ अधिक्रमीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :-

आता या शासन निर्णयाद्वारे वर संदर्भ क्र.१ येथे उल्लेखित शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. एमएजी१०९९/ प्र.क्र.२३७/ आरोग्य-३, दिनांक २१ ऑगस्ट, १९९९ अधिक्रमित करण्यात येत आहे.

२. हा शासन निर्णय दिनांक १९ मार्च, २००५ नंतर प्रलंबित असलेल्या प्रकरणांनाही लागू राहील , महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४१११०१६५७१९५९१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई.
३. मा.मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. महासंचालक व पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव (सर्व मंत्रालयीन विभाग), मंत्रालय, मुंबई.
९. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

१०. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
११. विभागीय आयुक्त (सर्व)
१२. पोलीस आयुक्त / पोलीस अधिक्षक (ग्रामीण) ६ (सर्व)
१३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
१४. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा परीक्षा), मुंबई.
१५. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा परीक्षा), नागपूर.
१६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१७. जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)
१८. संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.
१९. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.
२०. संचालक, आयुर्वेद, मुंबई.
२१. आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई.
२२. संचालक, राज्य कामगार विमा योजना, मुंबई.
२३. व्यवस्थापकीय संचालक, हाफकीन बायो-फार्मास्युटीकल कॉर्पोरेशन, परेल, मुंबई.
२४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई.
२५. उपसंचालक, आरोग्य सेवा (सर्व)
२६. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
२७. जिल्हा शल्य चिकित्सक (सर्व)
२८. महाप्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई ./ प्रोथोनोटरी व सिनियर मास्टर, उच्च न्यायालय, मुंबई.
२९. व्यवस्थापक, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.
३०. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना), मंत्रालय, मुंबई यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदर शासन निर्णय त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणून द्यावा.
३१. निवड नस्ती(राकावि-२)